

बी.एम.एम. अधिवेशन, २०२२

प्रवास कार्यक्रम

दिवस १ : ९ ऑगस्ट २०२२ ला फ्लाइटनुसार रात्री उशिरा किंवा १० ऑगस्टच्या सकाळी प्रस्थान

दिवस २ : १० ऑगस्ट २०२२ : आगमन आणि बी एम एम अधिवेशन स्थळाजवळील हॉटेलमध्ये स्थानांतरित होऊन विश्रांती (ओवरनाईट अटलांटिक सिटी) (--D) रात्रीचे भोजन

दिवस ३ : ११ ऑगस्ट, २०२२ : बी एम एम अधिवेशन व्यवसाय सत्र पूर्ण दिवस व्यवसाय सत्र (ओवरनाईट अटलांटिक सिटी) बोर्डिंग निवास आणि रात्रीचे भोजन (BLD)

दिवस ४ : १२ ऑगस्ट, २०२२. बी एम एम अधिवेशन उद्घाटन आणि कार्यक्रम (ओवरनाईट अटलांटिक सिटी) बोर्डिंग निवास आणि रात्रीचे भोजन (BLD)

दिवस ५ : १३, ऑगस्ट, २०२२. बी एम एम अधिवेशनात हजेरी (ओवरनाईट अटलांटिक सिटी) बोर्डिंग निवास आणि रात्रीचे भोजन (BLD)

दिवस ६ : १४ ऑगस्ट, २०२२. अधिवेशन समारोप सोहळा पाहून दुपारचे जेवण घेऊन परतीच्या विमानाने (ओवरनाईट विमानात) मायदेशी परत.

• पॅकेजमध्ये खालील गोष्टींचा समावेश आहे.

१. मुंबई ते न्यूयॉर्क / नेवार्क / फिलाडेल्फिया - मुंबई इकोनॉमी दर्जाचे विमान भाडे

२. बी. एम. एम. अधिवेशन स्थळाजवळील हॉटेलमध्ये चार जणात सामायिक एका खोलीचे निवास भाडे

३. बी. एम. एम. अधिवेशनामध्ये ...

१) व्यावसायिक परिषदेतील प्रवेश शुल्क

२) बी एम एम अधिवेशन ११ ते १४ ऑगस्ट प्रवेशशुल्क

३) बी एम एम अधिवेशन काळातील सर्व भोजन.

४. विमानतळ ते अधिवेशन स्थळाजवळचे हॉटेल येथील जाणे-येणे

५. USD ५०,००० अमेरिकन डॉलरचा दहा दिवसांसाठीचा standard ओवरसीज(परदेशी) वैद्यकीय विमा

• पॅकेजमध्ये खालील गोष्टींचा समावेश नाही.

१) GST - 5% आणि TCS - 5%

२) विसासाठी लागणारा खर्च

- ३) वरील प्रवास कार्यक्रमात उल्लेख नसलेला विमान प्रवास/इतर वाहनाने प्रवास यांचा खर्च
- ४) वरील प्रवास कार्यक्रमात उल्लेख नसलेला इतर कोणताही भोजन खर्च
- ५) वैयक्तिक स्वरूपाचे खर्च उदाहरणार्थ बाटलीबंद पिण्याचे पाणी, इतर पेये, फोनचा खर्च, कपड्यांची धुलाई, मद्यपान व सेवकाना खुशीने दिलेले जास्तीचे पैसे
- ६) समाविष्ट असलेल्या गोष्टींच्या यादीत नसलेली/ल्या एक / सर्व सेवा
- ७) हवाई भाड्यात झालेली वाढ तसेच शासकीय/ वैधानिक संस्था, एअरलाईन कंपन्यांनी कर/इंधन भार यामध्ये लागू केलेली वाढ
- ८) प्रस्थान करण्यापूर्वी विनिमय दरातील बदलामुळे झालेली इतर गोष्टीतील दरवाढ

• महत्त्वाच्या गोष्टींची नोंद घ्यावी

- १) सहल खर्च भारतीय रुपयात आणि यूएस डॉलर्समध्ये स्वतंत्ररित्या देण्यात यावा. तथापि येथील सर्व रक्कम भारतीय रुपयांमध्ये द्यायची आहे. रक्कम अदा करण्याच्या दिवशीचा विनिमय दर लागू होईल. कुठल्याही प्रकारे परकीय चलन स्वीकारले जाणार नाही.
- २) हा फक्त एक प्रस्ताव असून यात अटलांटिक सिटी बीएमएम अधिवेशन स्थळातील काही किरकोळ गोष्टींचे नियोजन केले आहे. त्याची पुष्टी अँडव्हान्स दिल्यानंतर कळवली जाईल.
- ३) अमेरिकेचा व्हिसा हा प्रत्येकाच्या वैयक्तिक गुणवत्तेवर दूतावासाकडून होणाऱ्या मूल्यांकनावर ठरतो. अमेरिकन दूतावासाने बीएमएम अधिवेशनाचा पुरस्कार करण्याचे ठरवले असले तरीही दूतावास अजूनही पूर्णपणे कार्यरत नाही. यासाठी समूहाने होणाऱ्या मुलाखती (खास करून बीएमएम अधिवेशनासाठी जाणाऱ्या लोकांच्या) आम्ही आयोजित करतो परंतु अमेरिकन व्हिसा मिळेलच याची खात्री देऊ शकत नाही. दूतावासातील मुलाखतकारांनी बीएमएम अधिवेशनासाठी जाणाऱ्यांचा सच्चेपणा / प्रामाणिकपणा लक्षात घेऊन सहकार्य करावे अशी अपेक्षा आहे.
- ४) वरील एक आणि दोन हे मुद्दे लक्षात घेऊन 10 जून 2022 पर्यंत अँडव्हान्स भरून आपल्या विमानातील जागा आणि हॉटेलच्या निवासी खोल्या आरक्षित करता येतील तसेच दूतावासाकडून समूहाने मुलाखतीच्या तारखा मिळवता येतील.

• बीएमएम अधिवेशनासाठी रक्कम भरण्याच्या अटी

- १) ज्यांच्याकडे अमेरिकेचा वैध व्हिसा आणि वैध पासपोर्ट आहे त्यांनी पन्नास हजार रुपये अँडव्हान्स(परत न मिळण्याच्या बोलीवर) देऊन बुकिंग करावे आणि उर्वरित रक्कम पंधरा दिवसांनी किंवा एक जुलैपर्यंत भरावी.

२) ज्यांच्याकडे अमेरिकेचा व्हिसा नाही त्यांच्यासाठी 50 हजार रुपये ऍडव्हान्स अधिक जर अमेरिकेचा व्हिसा मिळाला तर उर्वरित रक्कम (जी आधी असेल ती) सात दिवसात किंवा १ जुलै, २०२२ पूर्वी भरावी.

३) 50 हजार रुपये (परत न मिळण्याच्या बोलीवर) रक्कम अंतिम रक्कम प्रदान करण्याच्या वेळेस वजावट (वळती) केली जाईल. यात्रेकरूंनी बीएमएम अधिवेशनाला हजेरी लावणे बंधनकारक आहे अन्यथा आम्हाला अमेरिकन दूतावासाकडे डिफॉल्ट म्हणून नोंद करावी लागेल. अमेरिकन व्हिसा नाकारल्यास दहा हजार रुपये वजा करून उर्वरित रक्कम सात दिवसांच्या आत परत दिली जाईल.

• सहल रद्द केल्यास....

१) एकदा विसा मिळाल्यानंतर प्रतिनिधींना अधिवेशनाला जाणे बंधनकारक राहिल. जर प्रतिनिधीने ही यात्रा कोणत्याही कारणास्तव रद्द करायची ठरवल्यास त्याला किंवा तिला एक अर्ज ठराविक कालावधीत भरून द्यावा लागेल. प्रस्थानापूर्वी एक महिना आपले आरक्षण रद्द केल्यास 50% पॅकेज किंमत कमी करून उर्वरित रक्कम दिली जाईल.

२) प्रस्थानाच्या आधी एक आठवडा यात्रा रद्द केल्यास 90% पॅकेज किंमत कापून घेतली जाईल